## **GMR** Infrastructure Limited

Corporate Office:
New Udaan Bhawan, Opp. Terminal-3
Indira Gandhi International Airport
New Delhi-110037
CIN: L45203MH1996PLC281138
T +91 11 42532600
F +91 11 47197181
W www.gmrgroup.in
E Gil.Cosecy@gmrgroup.in

September 1, 2020

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400001 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Plot no. C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (E) Mumbai - 400051

Dear Sir/ Madam,

Sub: Notice of 24<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of GMR Infrastructure Limited to be held on September 21, 2020- Newspaper Advertisement

Ref: Compliance under SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

This is furterance to our letter dated August 30, 2020 with regard to the Notice of 24<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Monday, September 21, 2020 through Video Conferencing.

In this regard, please find enclosed herewith the copies of newspaper clippings wherein the Notice to the Shareholders was published.

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully

for GMR Infrastructure Limited

T. Venkat Ramana Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

Registered Office: Plot No. C-31, G Block 7th Floor, Naman Centre Bandra Kurla Complex (Opp. Dena Bank) Bandra(East), Mumbai-400 051

# Aatmanirbhar Bharat: FM to meet bank chiefs to review schemes

Progress of CGSSD, ECLGS and PCGS 2.0 will also be reviewed on Thursday

New Orth, August 31
The review meeting to be taken up by the Finance Minister Nirmala Sitharaman with bank chiefs on Thursday will discuss schemes rolled out under the ₹20-lakh crore Autmanirbhar Bharat package, besides the recently announced one-time asset restructuring facility by the RBI in view of Covid-19.

On the anvil is review of the \$2-lakh crore Emergency Credit Line Guarantee Scheme (ECLGS); Credit Guarantee Scheme (CCGSD) and the Partial Credit Guarantee Scheme (Toddit Guarantee

Debt (CGSSD) and the Partial Credit Guarantee Scheme (PCGS) 2.0 for NBFCs/HPCs/MFIs, sources said. The Finance Minister will review the progress of ECLGS scheme and challenges in its implementationand also identify borrowers who become eligible after the recent



ublic sector banks, private ector banks and NBFCs have

## Fiscal deficit touches 103% of **Budget Estimate** in April-July

counts (CGA) on Monday revealed.

The Budget pegged the fiscal deficit at ₹7.96 lakh crore which is 3.5 per cent of GDP (Gross Domestic Product). The Centre has already announced additional borrowing of ₹4 lakh crore which will take the deficit up to 6 per cent. This additional borrowing is yet to be approved by Parliament which will then officially raise the deficit bar for the current fiscal.

According to data, expenditure improved a tad to 34.7 per cent from 34 per cent during April-luly period. However, tax collection was down by nearly 30 per cent. This resulted in fiscal deficit touching over ₹8 lakh crore, which is 103 per cent of the Budget Estimate, against 7.8 per cent registered during the first four months of FY20.

money with itself.

The government has offered free cylinders to Pradhan Mantri Ujjwala Vojana (PMUY) consumers during the Covid-19 pandemic. This covers some 8 crore consumers.

In all, India has about 27,76 crore LPG consumers.
Of these, around 1.5 crore are not eligible to get an LPG

# Govt's subsidy burden to turn lighter with steep hike in LPG cylinder prices

in the range of ₹18,000 crore to ₹22,000 crore

TWESH MISHRA
New Delbit August 31
The government is eyeing a
huge savings in subsidy this
year on cooking gas.
The savings is because the
price of a domestic LPG or
cooking gas cylinder of 142
kg has been hiked by ₹100 a
cylinder from July 2019 to
July 2020.
The price of a subsidised
domestic LPG cylinder increased from around
₹494.35 a cylinder in July
2019 to ₹594 a cylinder in
July this year across the
country. It will temper a bit
more when the price of domestically produced natural
gas is revised for the October-March 2021 period.

Subsidy savings

ber-March 2021 period.

Subsidy savings
"There would be a subsidy savings of between ₹18,000 crore and ₹22,000 crore because of the rise in domestic LPG cylinder prices. In 2019-20, the LPG subsidy outflow stood at ₹22,635 crore. Till now, in the first quarter of 2020-21, there has been a subsidy outgo of just ₹1,905 crore. This is a significant saving for the government as there has been practically no subsidy on LPG for the last three months," said K Ravichandran, Senior V-P & Group Head-ICRA Ltd.
It's not that the government is keeping all this money with itself.
The government has offered free cylinders to Pradhor March 1 libeals vision.

# Most LPG consumers are not

degory	Number of connections	Support from governmen	
adhan Mantri Ugwala Yojana	8 crore	Yes	-
ther LPG customers with taxable income ss than ₹10 lakh per annum	18 crore	No	
G customers with taxable income more an ₹10 lakh per annum	1.5 crore	No a	
tal number of LPG consumers	27.5 crore		300
row: Ministry of Detrojoum and Natural Gas			

Benefit Transfer in their bank accounts. But, with the price of the subsidised LPG cylinder also being hiked, nearly 18 crore more consumers are now out of the support net that successive governments over the years had sus-tained. "The government has now

said.

These 8 crore families have been offered three cylinders free of cost during the pandemic. To facilitate the same, the government has transferred ₹9709.86 crore into their bank accounts.

### Distribution expense

"The expenditure on distrib-uting free cylinders under the PMUY is much lesser compared to the overall LPG subsidy. The PMUY outflow

is very limited and for 2019
20, the subsidy outgo wa:
only €1,300 crore. The say
ings from this price increas
would be much more that
the expense for distributing
free cylinders under the
PMUY
scheme,
PAUS handran sald

For and on behalf of the Applicant

## **LOYAL TEXTILE MILLS LIMITED**

(CIN: L17111TN1946PLC001361) 21/4, MILL STREET, KOVILPATTI-628 501 PHONE: 04632-220001 FAX: 04632-221353 www.loyaltextiles.com Email: investors@loyaltext

## NOTICE

# Service tax on monthly average balance: Banks fear ₹50,000-cr provision

HC extends stay on Tax Dept demand

SHISHIK SHOPA

Banks have pleaded before the belin High Court that they would have to make provision for \$50,000 crore in their acount books, if they are held inable to pay tax on services rendered in lieu of Monthly Average Balance (MAB).

Meanwhile, the court has extended the interim stay granted last year and listed the matter for hearing on September II. The matter relates to the Tax Department's showcause notice with respect to service tax dues amounting to approximately

and more banks are included.
Initially, demands were
raised against four public sector banks (SBI, PNB, BOB and
Corporation Bank) and nine
private sectoriforeign banks
(HDFC Bank, ICIC Bank, Axis
Bank, Kotak Mahindra|ING Vyasa Bank, YES Bank, Deutsche
Bank, HSBC Bank, Citi Bank and
Standard Chartered Bank).
Later, a similar notice was
served on Jammu & Kashmir
Bank, which also moved the
Delhi High Court, Similar petitions have been filed in other
High Courts also.
The latest hearing on the
matter was on August 28. According to the order, now up-

₹1.25 lakh or a fixed deposit of ₹6.25 lakh with the bank, he will be offered the locker facil-ity free, along with other

ity free, along with other services.

Here, if a customer is 'non-premium' and avails himself of locker facility for rent, the bank would collect service tax at the rate of its per cent on the annual locker rent and pay 7:50 to the government. However, if the shank takes this frieed deposit and the High Minimum Balance route and offers a free locker facility, there will be no service tax due to the government as no upfront consideration is charged for this service, sources explained.

## NOTICE

ata Trustee Company Limited 903, B Wing Parinee Crescenzo, Block BKC Bandra East, Mumbai – 400051

IDFC FIRST **IDFC FIRST Bank Limited** 

Place: Mumbai Date: August 31, 2020

The attention of Physical Certificate Bondholders and Demat Bo redemption procedure of Bonds:

n case payment of redemption amount is <u>unsuccessful through NACH or any other electronic mode on maturity date / Bank account etails are not available or are invalid, the Bank shall issue Warrants / Demand Drafts in the name of Bondholders, whose names papear in the Register of Bondholders as maintained by our RTA, KFin and/or as provided by the Depositories ("NSDL and CDSL") and the same shall be sent by speed / registered post at the Bondholder's sole risk.

De Bank shall for the scene calls in the state of the state</u>

The Bank shall not be responsible for any delay to the Bondholder receiving credit of Maturity An nitiated the process in time. No interest will be accrued/payable on LTIBs after the Maturity Date.

For instructions regarding treatment of Tax Deducted at Source ("TDS") on Redemption amount *(including Interest per B* and downloading templates of Form 15G / 15H, please visit the "Investors" tab on the Bank's website at <a href="https://www.idfcfirstbank.com">www.idfcfirstbank.com</a>. This Redemption of Tranche 1 - LTIBs shall be governed by the Terms & Conditions as set out in the Prospectus.

We earnestly request all the Bondholders to support the "GREEN Initiative", by registering /updating your e-mail address with your bepository Participant (Demai Bondholder) or our RTA. KFin Technologies Private Limited (Physical Certificate Bondholders) or to the Bank, for receiving all communications electronically.

DISCLAIMER AND NOTIFICATION

As a responsible organization, we would like to pread a word of caution among all bondholders.

The Bondholders are advised to be cautious in dealing with any unauthorized or fraudulent agencies or individuals who are posing as representatives or agents of IDFC FIRST Bank. Please note that IDFC FIRST Bank has not appointed any such agents/representatives for the LTIBs and anyone dealing with the aloresaid individuals or agencies would be doing so at his / her own risk and IDFC FIRST Bank will not be responsible for any loss or damage suffered by such bondholders, directly or indirectly.

GAR Infrastructure Limited

# ईएम होल्डिंग्ज्स ॲण्ड

जिएमआए इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अवस्था वर्षात १९०१ तम् १०० तम्

## े डॉईंश वॅक

## जाहीर सूचना - मिळकतीची लिलाव नि विक्री

जाहीर नोटीस

## क्रिएटिव्ह आय लिमिटेड

					(v., econs)
ď.	ल्यातिल		संप्रतेली विद्यारी		संघलेले वर्ष
ĸ.	A CONTRACTOR OF THE PARTY OF TH	\$0.25,9090	\$2.02.2020	\$0,04,9025	29.02.2030
		अलेखापरिक्रित	लंकापरिवित	अलेखापरिश्वत	लेखायरिक्षित
*	प्रवर्तशर्दर एक्य उत्तीर	Asi' 45	99.04	VOT. Pp	E.63+.5+
3	कामावयीक्षीमा निवास नका/(मोटा) (का अपनादात्मक अपनि/किन्ना अनन्य साधारण नावीपूर्व)	76 r.cu	(142.40)	(44.34)	(840.34)
8.	कर्य कालक्षीक्षीतः निवास नवः/(गेटा) (अध्यादन्यकः अणि/विधाः अस्पतायागः वश्री पार्थाः)	95.0,00	(897.60)	(55.00)	(440,30)
X	करप्रकार कामामधीकीमा निगयत रुदा/(ग्रीटा) (अरबाटारपक आणि/विज्ञा अनन्य प्रापाण कंजीपन्यत्)	960.60	(643.50)	(44.90)	(840.80)
٩	कालावार्विकाला एक्स सर्वसमान्देशक अन्य (कालाक्योकीला नका/(वीटा) (कायक्यार) आणि इतः सर्वसमान्देशक उत्तत्र (कायक्यत समाविद्य)	\$63.40	({36.86)	(\$0.505)	(Kas. KC)
¢	NOT BIRTH BOND NORTH	1,003	1,003,	1,002	- test
b	राजीत लेका वर्षाच्या तादेक्यानुसार कुंग्युंन्यानिक राखीव करन्त्र राखीव	BRIDGE CO.		4.17	. t., 250 .0%
4	प्रती सम्भाग प्राप्ती (६. ५/- प्रापेशी) (अश्रद्धीत आणि खंडीन परिशाननावरिता)	Children Steam	1021200		
	- State Control of the Control of th	1.20	(30,0)	(6,86)	(9.9x)
	- ग्रीमिक्त :	2,24	(4,9%)	(0.86)	(4.44)

**EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER & THREE MONTHS ENDED JUNE 30, 2020

				Rs. In Crores
	Colombia Colombia	Quarter ended		
Particulars	30-Jun-20	31-Mar-20	30-Jun-19	31-Mar-20
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations	305.27	726.65	821.94	2,818.38
Net Profit/(Loss) for the period	-147.59	-78.92	-46.18	-254.60
Tax Expense (Charge) / Credit	45.60	25.35	14.05	82.52
Profit/(Loss) for the period/year before tax adjustments pertaining to earlier years	-101,99	-53.57	-32.13	172.08
Tax adjustments due to reversal of Deferred Tax credit taken in earlier years on account of lapsing of business loss	TO THE REAL PROPERTY.	-23.49	The same of the same	-23.49
Profit/(Loss) for the period/year	-101.99	-77.06	-32.13	-195.57
Other Comprehensive Income (net of tax)	0.10	0.32	0.55	2.25
Total Comprehensive Income	-101.89	-76.74	-31.58	-193.32
Equity Share Capital - Face value Rs. 10/- per Share	a my file and	Action 1	A Proportion	141.42
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				,715.63
Earnings per Share of Rs.10/- each Basic & Diluted (for continued and discontinued operations) (not annualised)				
Basic & Diluted (in Rs.)	-7.21	-5.45	-2.27	-13.83

### STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & THREE ENDED JUNE 30, 2020

Particulars	Quarter ended 30-Jun-20	Quarter ended 31-Mar-20	Quarter ended 30-Jun-19	Year Ended 31-Mar-20
the self shill be a server to the self of	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations	311.91	765.67	842.48	2,922.69
Net Profit/(Loss) for the period	(168.68)	(86.08)	(48.67)	(296.45)
Tax Expense (Charge) / Credit	44.74	26.14	12.60	80.06
Profit/(Loss) for the period/year before tax adjustments pertaining to earlier years	(123.94)	(59.94)	(36.07)	(216.39)
Tax adjustments due to reversal of Deferred Tax credit taken in earlier years on account of lapsing of business loss		(23.49)		(23.49)
Profit/(Loss) for the period/year	(123.94)	(83.43)	(36.07)	(239,88)
Other Comprehensive Income (net)	0.05	0.03	0.24	1.93
Total Comprehensive Income	(123.89)	(83.40)	(35.83)	(237.95)
Equity Share Capital - Face Value Rs. 10i- per Share	141.42	141.42	141.42	141.42
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	entuice b		NAME OF	529.25
Basic and diluted earnings per share (in Rs.)	(8.77)	(5.90)	(2.55)	(16.96)

MUKAND LIMITED
Regd. Office: Bajaj Bhawan, Jamnalai Bajaj Marg, 2:
Telephone No.: (02: 6121 6066; Fax No.: (02: 2200) Office: Bajaj Bhawan, Jamnala Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbal-400 021; hone No.: 022 6121 6666; Fax No.: 022 2202 1174; Email ID: Investors@mukand.com; ite: www.mukand.com; CIN: 1.99999MH1937PLC002726